BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL,
BENCH AT CHENNAI
CP (CAA)/66/CHE/2021
IN
CA (CAA)/22/CHE/2021

In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013

And

In the matter of Scheme of Amalgamation between Sri Cheran Synthetics India Private Limited (Transferor Company) with Pallava Textiles Private Limited (Transferoe Company) and their respective Shareholders and their respective shareholders and creditors.

Sri Cheran Synthetics India Private Limited, CIN: U17111TZ2005PTC011749 Pallipalayam, Erode, Tamil Nadu - 638006.

...Petitioner/ Transferor Company

**NOTICE** Notice is hereby given that by an order dated 13<sup>st</sup> January 2022, the Chennai Bench of the National Company Law Tribunal has fixed the date of hearing of the Joint Company Petition filed by the Petitioner Company (Sri Cheran Synthetics India Private Limited) under Section 230 to 232 of the Companies Act, 2013 for the sanction of the Scheme of Amalgamtion between Sori Cheran Synthetics India Private Limited with Pallava Textiles Private Limited and their respective Shareholders and their respective shareholders and creditors, on the 10" March, 2022. Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocates, notice of his intention, signed by him or his Advocate, with his name and address, so as to reach the Petitioner's Advocates not later than two days before the date fixed for hearing of the Petition. Where he seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of his affidavit shall be furnished with such notice. Acopy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same. Dated this 16<sup>th</sup> day of February, 2022

HARISHANKAR MANI PAWAN JHABAKH Counsel for the Petitioner New No. 115, First Floor, Luz Church Road,



Regd. Office: B- 3/204 Saket Complex, Thane (West), Thane - 400601. Contact Number: +91-22-32649501/25336327 Web: www.kclinfra.com Email: info@kclinfra.com CIN: L30006TN1996PLC035973

#### **PUBLIC NOTICE**

PUBLIC NOTICE UNDER REGULATION 5 AND 6 OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (DELISTING OF EQUITY SHARES) REGULATIONS 2021, AS AMENDED FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF KCL INFRAPROJECTS LIMITED

NOTICE IS HEREBY GIVEN FOR VOLUNTARY DELISTING OF THE EQUITY SHARES OF KCL INFRA PROJECTS LIMITED, ('KCLINFRA' OR 'COMPANY') FROM THE METROPOLITAN STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED PURSUANT TO REGULATION 5 AND 6 OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (DELISTING OF EQUITY SHARES) REGULATIONS, 2021, AS AMENDED, 'DELISTING REGULATIONS').

(DELSTING REGULATIONS).

The Board of Directors of KCL Infra Projects Limited has approved the proposal of Voluntary Delisting of Equity Shares of the Company on wednesday 29th December, 2021 in accordance with the Regulation 5 and 6 of the SEBI (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 ('Delisting Proposal') from Metropolitan Stock Exchange of India Limited ('MSEI or Stock Exchange') where the Equity Shares of the Company are listed, subject to the receipt of approval from the Metroplitan Stock Exchange of India Limited in accordance with the provisions of Regulation 6(3) of the Delisting Regulations and subject to being in receipt of all the necessary approvals, including relevant third-party consents, as may be required.

This Public Notice is being issued by the Company in accordance with the provisions Regulation 6(1)@ of the Delisiting Regulations. The company's Equity Shares are currently listed on BSE Limited bearing Scrip Code: 531784 and Metropolitan Stock Exchange of India Limited bearing Symbol: KCLINFRA. The ISIN being INE489F01026.

As on date of this Public Notice, 2,63,31,000 (Two Crore Sixty Three Lakhs and Thirty One Thousand) fully paid up Equity shares of the company are listed on the Metropolitan Stock Exchange of India Limited w.e.f. June 30, 2016.

The objective of the Delisting Proposal is to voluntarily delist the listed Equity Shares at Metropolitan Stock Exchange of India Limited so as to enable the Company to save recurring expenditure on listing fees payable to the aforesaid Stock Exchange where the Equity Shares of the Company are not traded since last 5 years. This will ultimately help in reduction of the dedicated management's time to comply with the requirements associated with the continued listings. Hence, the Company believes that the Delisting Proposal will not adversely affect the Shareholders as the Equity shares will continue to be listed on BSE

**Particulars** 

5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for

the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)

(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period before tax

(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax

(after Exceptional and/or Extraordinary items)

7. Reserves (excluding Revaluation Reserve)

11. Outstanding Redeemable Preference Shares

13. Earnings Per Share (face value of Rs. 10/-)

(for continuing and discontinued operations)

Place: Mumbai Date: 16th February, 2022

2. Net Profit / (Loss) for the period

6. Paid up Equity Share Capital

8. Securities Premium Account

10. Paid up Debt Capital

12. Debt Equity Ratio

Basic:

of BSE - www bseindia com.

Diluted:

14. Capital Redemption Reserve

16. Debt Service Coverage Ratio

15. Debenture Redemption Reserve

17. Interest Service Coverage Ratio

S.

No

1. Total Income

9. Net worth



### **LOTUS EYE HOSPITAL AND INSTITUTE LIMITED**

CIN: L85110TZ1997PLC007783

REGISTERED OFFICE: 770/12, AVINASHI ROAD, AERODROME POST, COIMBATORE-641 014 PHONE NO.: 0422-4229900, 4229999, FAX: 0422-2627193, E-MAIL: info@lotuseye.org, WEBSITE: www.lotuseye.org EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2021 Rs. in Lakhs

	Qı	uarter ended	on	9 Months	Ended on	Year ended on
Particulars	31-12-2021 (Un-audited)	30-9-2021 (Un-audited)	31-12-2020 (Un-audited)	31-12-2021 (Un-audited)	31-12-2020 (Un-audited)	31-03-2021 (Audited)
Total income for the period     Net Profit / (Loss) for the period before tax (before Exceptional items)	1,182.33 189.52	1,102.04 166.58	1,007.29 125.95	2,893.89 335.05	2,235.79 56.07	3,311.15 191.11
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	189.52	166.38	125.91	334.85	64.20	199.22
Net Profit / (Loss) for the period after tax     (after Exceptional items)     Total Comprehensive Income for the period	138.57	125.44	105.34	244.34	46.10	156.80
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	136.76	123.64	107.43	238.93	51.15	144.02
6. "Equity Share Capital" 7. Earnings Per Share (of Rs. 10/- each)	2,079.63	2,079.63	2,079.63	2,079.63	2,079.63	2,079.63
Basic : Diluted:	0.67 0.67	0.60 0.60	0.51 0.51	1.17 1.17	0.22 0.22	0.75 0.75

Notes:

Place : Coimbatore

February 14, 2022

1. The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting

held on February 14, 2022. The above results has also been subjected to limited review by statutory auditors of the company.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the Quarter ended December 31, 2021 are available on the Stock Exchange websites, www.bseindla.com/www.nseindla.com and the Company's webs www.lotuseve.org.

For and on behalf of Board of Directors LOTUS EYE HOSPITAL AND INSTITUTE LIMITED Ms. Sangeetha Sundaramoorthy Managing Director



#### **MEGASOFT LIMITED**

CIN: L72200TN1999PLC042730,

Registered Office: #85, Kutchery Road, Mylapore, Chennai, India - 600 004. Corporate Office: 01st Floor, Block-3, My Home Hub, Madhapur, Hyderabad - 500081. Telangana, India Phone: +91-44-24616768 Fax: +91-44-24617810, Email: investors@megasoft.com Website: www.megasoft.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31 2021

						Rs. In Lakhs
		Standalone			Consolidated	
Particulars	Quarter Ended 31/12/2021 (Unaudited)	Year to date 31/12/2021 (Unaudited)	Quarter Ended 31/12/2020 (Unaudited)	Quarter Ended 31/12/2021 (Unaudited)	Year to date 31/12/2021 (Unaudited)	Quarter Ended 31/12/2020 (Unaudited)
Total Income from Operations	385.27	1160.60	394.18	1339.60	3873.02	1510.58
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items # )	150.99	495.71	19.96	125.58	317.12	25.28
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items# )	150.99	495.71	19.96	125.58	317.12	25.28
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / {Loss} for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	150.99	495.71	10.96	125.58	317.12	16.28
Equity Share Capital	7377.00	7377.00	4426.73	7377.00	7377.00	4426.73
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	8250.41	8250.41	7769.80	7307.80	7307.80	6933.89
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations						
1. Basic:	0.20	0.84	0.02	0.17	0.53	0.04
2. Diluted:	0.20	0.84	0.02	0.17	0.53	0.04

For Megasoft Limited

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Consolidated and Standalone Financial Results are available on the

Stock Exchange websites i.e. www.bseindia.com, www.nseindia.com and website of the Company i.e. http://megasoft.com/investor-services.html.

**ORCHIDS APARTMENTS PRIVATE LIMITED** Regd. Office: No. 2/4, Langford Garden, Richmond Town, Bangalore - 560 025 Corporate Identity Number: U45201KA1981PTC004086 Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Month Ended December 31, 2021

11811.296

11811.296

11811.296

11811 296

6.000

15099.010

1.07

196.854.93

196,854.93

13.23

13.23

For Orchids Apartments Private Limited

Sd/- B M Jayeshankar, Director, DIN: 00745118

15105.010 4568.209

Qtr. ended | Qtr. ended | Year ended

31.12.2021 31.12.2020 31.03.2021

16159.194 11539.300 11539.304

3924.414

3924.414

3924.414

3924 414

6.000

26057.142 27777.726 28792.139

4.50

65406.89

65406.89

3.66

3.66

(Rs. in Lakhs)

3817.697

3817.697

3817,697

6.000

3433.782

6.00

46.006.96

46,006.96

0.38

0.38

Mumbal February 14, 2022

4562.209 3427.782

Date: 14.02.2022

For KCL Infra Projects Ltd

DIN: 00495473

[HARIS]

#### HARISH TEXTILE ENGINEERS LIMITED

Regd. Office: 2nd Floor, 19 Parsi Panchayat Road, Andheri (East), Mumbai-400069 CIN No:L29119MH2010PLC201521 Phone: +91 22 28367151/ 40373000, Web site: www.harishtextile.com; E Mail: investor@harishtextile.com

Extract of Statement of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and

		LINGU DEC	oniboi 01,	EUE I		(ria.	III Lakina)
				Stan	dalone		
r. o.	Particulars	Quarter ended December 31, 2021 Unaudited	Quarter ended September 30, 2021 Unaudited	Quarter ended December 31, 2020 Unaudited	Nine Months Ended December 31, 2021 Unaudited	Nine Months Ended December 31, 2020 Unaudited	Year ended March 31, 2021 Audited
١.	Total Income from Operations	3,220.52	2,492.26	2,609.48	7,782.21	5,125.96	8,567.70
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	63.26	(64.02)	276.25	8.82	208.79	177.01
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	63.26	(64.02)	276.25	8.82	208.79	177.01
ŀ.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	33.94	(51.03)	225.77	3.10	162.07	175.45
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	33.94	(51.03)	225.77	3.10	162.07	175.45
<u>.</u>	Equity Share Capital	333.60	333.60	333.60	333.60	333.60	333.60
۲.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						575.04
١.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (not annualised)  1. Basic  2. Diluted	1.02 1.02	(1.53) (1.53)	6.77 6.77	0.09 0.09	4.86 4.86	5.26 5.26

The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months Ended on December 31 Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter and nine months ended on December 31, 2021 are avail the Company's website www.harishtextile.com and on the Stock Exchange website www.bselndia.com.

The above unaudited financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards). 3. The Unaudited Financial Results for Q3 of FY 2021-2022 were reviewed and approved by the Audit Committee and the Board of Directors at their

respective meetings held at 14/02/2022.

respective meetings held at 14/02/2022.

In accordance with provisions of Ind AS 108 "Operating Segments, the Company had 4 reportable segments namely viz Manufacture of (A) Textile processing and Finishing Machinery (B) Non Woven Fabrics (C) Polyester Staple Fibre from recycle waste material and Trading on Non Ferrous Metal 5. EPS has been calculated in accordance with Ind AS 33.

Figures of the previous quarter/year have been re-classified/re-group wherever necessary to correspond with the current quarter class

For Harish Textile Engineers Limited for and on behalf of Board of Directors Sold

## Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India (CIN: L29112PN1962PLC012276) Tel.: (020) 67067000 Fax: (020) 67067015. Website: www.cumminsindia.com Email: cil.investors@cummins.com

**Cummins India Limited** Regd. Office: Cummins India Office Campus.

NOTICE OF THE EXTRAORDINARY **GENERAL MEETING OF THE COMPANY TO** BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Notice is hereby given that the Extraordinary General Meeting ("EGM") of the members of Cummins India Limited (the Company) will be held on Thursday, March 10, 2022 at 4:30 P.M IST through Video Conferencing(VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact business as set out in the Notice of the EGM. The said EGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act 2013 ("the Act") and the rules made thereunder; provisions of Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the General Circular dated December 08, 2021 read with circulars dated April 8, 2020, April 13, 2020, June 15, 2020. September 28, 2020, December 31, 2020 and June 23, 2021 (collectively referred to as "Circulars") and all other applicable laws and circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI in view of the continuing Covid-19 Pandemic.

In accordance with the aforesaid Circulars, the notice of the EGM along with explanatory statement pursuant to Section 102 of the Act has been sent through electronic mode to all the members whose email addresses are registered with the Company/Depositories. The emailing of Notice of EGM to all the members has been completed on February 15, 2022. The requirements of sending the physical copy of the Notice of the EGM to the Members have been dispensed with in accordance with the aforesaid Circulars. The members attending the EGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

Instruction for remote e-voting and e-voting during EGM:

The Company is providing the facility to its members to exercise their right to vote on the businesses as set forth in the notice of the EGM by electronic means through both remote e-voting and e-voting at the EGM. All the members are informed that:

1. Members may attend the EGM through VC following the instructions for e-Voting procedure mentioned in detail in the notice.

2. The instructions for participating through VC and the process of evoting, including the manner in which members holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting, are provided as part of the Notice of

3. The Special Business set forth in the Notice of the EGM may be transacted through remote e-voting. The facility for voting through an electronic voting system will also be made available at the EGM for the members attending the EGM who have not cast their vote(s) by remote e-voting. The remote e-voting shall commence on Monday, March 07, 2022

(09.00 A.M. IST) and end on Wednesday, March 09, 2022 (05.00 P.M. IST) The remote e-Voting facility shall be disabled by NSDL thereafter and once the vote on a resolution is casted by a member, the member shall not be allowed to change it subsequently.

5. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date, i.e. Thursday, March 03, 2022, only shall be entitled to vote through remote e-voting/e-voting at the EGM.

The Members who have cast their votes by remote e-voting prior to EGM may also attend the EGM but shall not be entitled to cast their votes again.

Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes member of the Company after the notice is send through e-mail and holding shares as of the cut-off date i.e. March 03, 2022, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or Issuer/RTA. However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" or "Physical User Reset Password" option available on www.evoting.nsdl.com or call on Toll free no. 1800 1020 990 and 1800 22 44 30. In case of Individual Shareholders holding securities in demat mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. March 03, 2022 may follow steps mentioned in the Notice of the EGM.

Information and instructions, including details of user id and password relating to e-voting, have been sent to the members through e-mail. The same login credentials should be used for attending the EGM through VC/OAVM. The manner of remote evoting and voting during the EGM by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of the EGM and is also available on the website of the Company: www.cumminsindia.com and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com. Members are requested to note the following contact details for addressing queries/ grievances if any: Mr. Amit Vishal, National Securities Depository Limited, 4th Floor, A wing, Kamala Mills Compound, SB Marg, Lower Parel West, Mumbai - 400013, Toll-free No.: 1800 1020 990/1800 224 430; E-mail: evoting@nsdl.co.in.

> For Cummins India Limited Vinaya A. Joshi Company Secretary & Compliance Officer



#### SUNEDISON INFRASTRUCTURE LIMITED

Regd Off: 11th Floor, Bascon Futura, New No:10/2, Old No: 56L, Venkatanarayana Road, T. Nagar, Chennai - 600 017 Phone: 044-4340 5950 / Website : www.sunedisoninfra.com | CIN: L40100TN1994PLC028263

NOTES: (a) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Bombay Stock

Exchange under Regulation 52 of the Listing Regulations. The full format of the quarterly financial results are available on the website of the Bombay Stock Exchange. (b) For the other line items referred in regulation 52 (4) of the Listing

Regulations, pertinent disclosures have been made to the Bombay Stock Exchange and can be accessed on the website

EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021

													no. III Eukile
				STAND	JALONE					CONSOL	IDATED		
SL.			Quarter ended		Nine Mon	Nine Months Ended Year			Quarter ended		Nine Mon	ths Ended	Year Ended
NO	PARTICULARS	Dec 31, 2021	Sep 30, 2021	Dec 31, 2020	Dec 31, 2021	Dec 31, 2020	Mar 31, 2021	Dec 31, 2021	Sep 30, 2021	Dec 31, 2020	Dec 31, 2021	Dec 31, 2020	Mar 31, 2021
		UnAudited	UnAudited	UnAudited	UnAudited	UnAudited	Audited	UnAudited	UnAudited	UnAudited	UnAudited	UnAudited	Audited
1	Total Income from Operations	2,982.95	1,452.35	1,818.93	6,356.95	5,688.49	7,491.77	1,254.00	1,589.00	2,307.82	3,994.00	6,019.05	8,436.35
2	Profit/(Loss) before exceptional and extraordinary items and taxes	-69.01	-259.06	-198.90	-463.61	-322.71	-975.87	-1,612.00	-959.22	-832.30	-3,709.18	-1,769.96	-4,159.38
3	Profit/(Loss) before taxes (after exceptional and extraordinary items)	-69.01	-259.06	-198.90	-463.61	-322.71	-975.87	-1,612.00	201.92	-832.30	-2,548.04	-1,769.96	-4,159.38
4	Profit/(Loss) after taxes (after exceptional and extraordinary items)	-69.01	-259.06	-198.90	-463.61	-322.71	-975.87	-1,759.00	-3.38	-991.19	-3,001.43	-2,026.15	-2,674.62
5	Total Comprehensive (loss)/profit for the period	-69.01	-258.45	-199.60	-458.67	-323.80	-958.56	-1,759.00	-2.77	-992.19	-2,996.32	-2,027.15	-2,656.62
6	Paid-up Equity Share Capital (face value of Rs.10/- each)	448.99	448.99	448.99	448.99	448.99	448.99	448.99	448.99	448.99	448.99	448.99	448.99
7	Reserve (excluding revaluation reserve)		-2,679.88										
8	Profit/(Loss) per Equity Share:												
	(1) Basic:(in Rs)	-1.54	-5.76	-4.45	-10.22	-7.21	-21.35	-39.18	-0.06	-22.10	-66.73	-45.15	-59.17
	(2) Diluted: (in Rs)	-1.54	-5.76	-4.45	-10.22	-7.21	-21.35	-39.18	-0.06	-22.10	-66.73	-45.15	-59.17

- . The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine months ended Unaudited Financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(LODR) Regulations, 2015. The ful The Financial results are available on the Stock Exchange website (www breindiacom) www.nseindia.com) www.nseindia.com) www.nseindia.com) www.nseindia.com) www.nseindia.com) www.nseindia.com) www.nseindia.com) the Financial results of the company website (www.sciendiacom) www.nseindia.com) the Financial results of the company have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (INDAS) Notified under Sec.133 of the companies Act 2013
- . The Consolidated financial results of the company for the Quarter & Nine months ended December 31, 2021 have been prepared in accordance with the applicable accounting Standards and based on the
- unaudited accounts of the subsidiary The above unaudited results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in the meeting held on 14th February, 2022.

For SunEdison Infrastructure Limite

KALPESH KUMAR Managing Directo



Place: Pune

Date: February 15, 2022

CHADHA PAPERS LIMITED

REGD. OFFICE:- CHADHA ESTATE, NAINITAL ROAD, BILASPUR, RAMPUR, UTTAR PRADESH-244921 (UP)
CIN: 121012UP1990PL.C011878
Ph: 0120-4120849, 4216287, 4106160 | Fax: 0120-4106161 | Email: chadhapapersitd@gmail.com | Website:- www.chadhapapers.com

EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON 318T DECEMBER, 2021

											(Rs. In	Lakhs exc	Cept EPS
				STAND	ALONE					CONSO	LIDATED		
8r. No.	Particulars	31.12.2021 (Quarter ended)	30.09.2021 (Quarter ended)	31.12.2020 (Quarter ended)	31.12.2021 (Nine Months ended)	Months ended)	31.03.2021 (Year ended)	ended)	30.09.2021 (Quarter ended)	31.12.2020 (Quarter ended)	31.12.2021 (Nine Months ended)	31.12.2020 (Nine Months ended)	31.03.202 (Year ended)
		(Un-audited)		(Un-audited)				(Un-audited)			(Un-audited)	(Un-audited)	(Audited
1.	Total Income from Operations	16198.77	12437.99	9406.15	38884.56	19447.13	32,875.38	16198.77	12437.99	9406.15	38884.56	19447.13	32,875.3
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(176.27)	(2108.76)	(705.06)	(2510.09)	(3316.64)	(436.09)	(176.27)	(2108.76)	(705.06)	(2510.09)	(3316.64)	(436.52
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(176.27)	(2108.76)	(705.06)	(2510.09)	(3316.64)	(880.97)	(176.27)	(2108.76)	(705.06)	(2510.09)	(3316.64)	(881.40
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(131.91)	(1587.92)	(485.08)	(1845.83)	(2416.39)	(899.19)	(131.91)	(1587.92)	(485.08)	(1845.83)	(2416.39)	(899.62
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(131.91)	(1587.92)	(485.08)	(1845.83)	(2416.39)	(883.12)	(131.91)	(1587.92)	(485.08)	(1845.83)	(2416.39)	(883.5
6.	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	1020.40	1020.40	1020.40	1020.40	1020.40	1020.40	1020.40	1020.40	1020.40	1020.40	1020.40	1020.4
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	_	(4,703.51)		-	-	-	-	(4,703.15
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -												
	1. Basic:	(1.29)	(15.56)	(4.75)	(18.09)	(23.68)	(8.81)	(1.29)	(15.56)	(4.75)	(18.09)	(23.68)	(8.82)
	2. Diluted:	(1.29)	(15.56)	(4.75)	(18.09)	(23.68)	(8.81)	(1.29)	(15.56)	(4.75)	(18.09)	(23.68)	(8.82)

The above financial results (Standalone & Consolidated) have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors in their respective meetings held on 14th February, 2022. The above financial results (Standalone & Consolidated) for the quarter and nine months ended 31st December, 2021 have been reviewed by the Statutory Auditors as required under Regulation 33 of the

The above infancial results (Standalone & Consolidated) for the quarter and nine months ended 31st December, 2021 have been reviewed by the Statutory Auditors as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015.

As the Company has a single reportable segment, the segment was edisclosure requirement of Ind AS 108 on operating segment is not applicable to it.

Previous Year's/Quarter's Figures have been regrouped/rearranged/recast wherever necessary.

Financial Results for this period have been prepared and presented in accordance with the recognition and measurement principles of Ind AS-34Interim Investment in impact of dis Financial Reporting.

Attention is drawn to the fact that the figure for the 3 months ended 31.12.2021 as reported in these financial results are the balancing figures between unaudited figures in respect of the Nine months and

Amenton is crawin to the fact that the fluct of the detailed format of Quarterly and six months ended Unaudited (Standalone & Consolidated) Financial Results filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and six months ended Unaudited (Standalone & Consolidated) Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) (www.bseindia.com) and on the Company's website.(www.chadhapapers.com).Sd/
Sd/
Sd/
Director) DIN- 01015203 Sd/- Amanbir Singh Sethi (Director) DIN- 01015203 DIN: 07966090 Place: Bliaspur | Date: 15.02.2022

Place: Chennai Date: 14th February, 2022

Notes:

( प्रतिनिधी )

ॲप्सपासून

गोपनीयतेला

भारत सरकारकडून पुन्हा

५४ चिनी ॲप्सवर बंदी

ॲप्स

केंद्र

भारतीयांच्या

आणि

: सरकारने ५४ हून अधिक

चिनी ॲप्सवर बंदी घालण्याचे

आदेश दिले आहेत. या

सुरक्षिततेला घोका आहे,

असे हा निर्णय जारी करताना

बरेच ॲप्स Tencent, Alibaba

आणि गेमिंग फर्म NetEase

सारख्या मोठ्या चिनी तंत्रज्ञान

कंपन्यांचे आहेत आणि

२०२० पासून भारतात बंदी

घालण्यात आलेल्या ॲप्सचे

नामांतर केलेले किंवा दुसऱ्या

ब्रॅंडच्या नावाखाली नव्याने

भारतीयांचा गोपनीय आणि

संवेदनशील डेटा ट्रान्सफर

कारणावरून इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने हे

बंदी आदेश जारी केले

टॉप ॲप स्टोअरनाही हे

ॲप्लिकेशन ब्लॉक करण्याचे

निर्देश दिले आहेत. एका

सिंगल युज

प्लास्टिकवर

मुंबई, दि. १५ ( प्रतिनिधी ) :

सिंगल यूज

प्लास्टिक

पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक

मानले जाते.

या प्लास्टिक

उत्पादनां मुळे

हानी होते. हे नुकसान लक्षात घेत ऑगस्ट २०२१ मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी

त्यावर बंदी

घालण्याची अधिसूचना जारी

गेले होते.

केली होती. त्यात.

१ जुलैपासून अशा सर्व वस्तूंवर बंदी घालण्यास सांगितले

याच पार्श्वभूमीवर यासंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण

मंडळाने नोटीस जारी केली आहे ३० जूनपर्यंत या

वस्तूंवर बंदी घालण्याची सर्व तयारी पूर्ण करावी,

असे यात सांगण्यात

आले आहे. यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या

प्लास्टिकच्या चमच्यांपासून ते

इअरबड् सपर्यंत

अनेक वस्तूंवर १

जुलैपासून बंदी घालण्यात येणार आहे. सीपीसीबीच्या

प्लास्टिक स्टिक,

जाणारे प्लास्टिक, प्लास्टिकच्या आमंत्रण

कमी जाडी असलेले

पीव्हीसी बॅनर आदीचाही यात समावेश असेल. महत्वाचे म्हणजे,

या नोटिशीत, नियमांचे

पर्यावरणाची हानी

संबंधित उद्योग बंद

समावेश आहे.

करण्यासारख्या कारवाईचा

प्लास्टिकचे झेंडे, कँडी

पर्यावरणाची दीर्घ

गुगलच्या प्ले स्टोअरसह

हे ॲप्स चीनसारख्या

सर्वरवर

असल्याच्या

आणि

सारख्या

ॲप्लिकेशन्सचा

सप्टेंबरमध्ये

घातली.

लाँच केलेले आहेत.

परदेशातील

आहेत

बंदी घालण्यात आलेले

अधिकाऱ्यांनी सांगितले.

'प्ले स्टोअरवर भारतात ५४

आधीच

करण्यात आले आहेत. या

आदेशाची अंमलबजावणी

करण्यासाठी Meity ने माहिती

तंत्रज्ञान कायदा २००० च्या

कलम ६९ अ अंतर्गत

आपल्या अधिकारांचा वापर

चिनी ॲप्सवर बंदी घातली

आहे. जून २०२० पासून

सरकारने सुमारे २२४ चिनी

ॲप्सवर बंदी घातली तेव्हा

५९ ॲप्सचा समावेश होता.

ज्यात TikTok, Shareit,

WeChat, Helo, Likee, UC

News, Bigo Live, UC

Browser, ES File Explorer

आहे. नंतर नोव्हेंबरमध्ये,

स्नॅक व्हिडिओ, AliExpress

आणि AliPay कॅशियरसह

आणखी ४३ चीनी ॲप्सवर

बंदी घालण्यात आली होती.

आणखी ११८ ॲप्सवर बंदी

जाहीर सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, श्रीम. बेनाफशाह फिरदोशा इराणी (नामनिर्देशित), फ्लॅंट क्र. ८०९, ८ वा मजला, बिल्डींग गांधी भुवन को-ऑपरेटिव्ह डाउसिंग सोसाबटी लिमिटेड, ६/८, चुनाम लेन, डॉ. डी. बी. मार्ग (लॉमिंटन

ालाम्टर्स, ६/८, चुनाम लन, डा. डा. बा. मान (लाम्टर्स) मानी, मुंबई ४०० ००७ (स्वर एक्ट्रंट मालक श्रीम. एमूबेन देवशी गडा, त्यांचा फ्लंट श्री. अरदेशीर कस्तम मोबाडी व श्रीम. तेबीना अरदेशीर मोबाडी), श्री. अरदेशीर कस्तम मोबाडी वांच्या दि. ०१.०४.२०१९ रोजी मृत्युनंतर व श्रीम. तेबाडी हे दि. ०३.०७.२०११ रोजी मन्तर झाले. श्री. अरदेशीर कस्तम मोबाडी व श्रीम. तेबिना अरदेशीर मोबाडी त्यांचे मानिर्मेशित श्रीम. बेनाफशाइ फिरदोश इराणी.

त्यामुळे आन्द्री याद्वारे सदर फ्लॅटच्या संबंधात कोणतेही दावे वा आक्षेप असल्यास कोणाही व्यक्तीकडून दावे वा आक्षेप मागवीत आहोत व त्यांनी याद्वारे आमचे वकील यांचे कार्यालय येथे प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांच्या आत सदर लेखी स्वकपात सादर करणे

पत्ता : कार्यालय क्र. १९, आकांक्षा टॉक्र, नालासोपारा (पू) तालूका वसई, जिल्हा पालघर.

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, श्रीम. रमूबेन देवशी गडा

सुवना वाहार देण्यात यत का, आग. रसूबन देवशा गडा (मूर्वीचे मालक) यांचा फ्लंट क्र. ८०९, ८ वा मजला, बिल्डींग गांधी धुवन को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात, ६/८, चुनम लेन, डॉ. डी. बी. मार्ग (लॉमिटन मार्ग), मुंबई ४०० ००७ येथील रहिवासी अस्त-त्यांचे पती श्री. देवशी मेथजी गडा हे ति. २१.०६.२००२ रोजी मक्त क्राले त्यांच्या मृत्युमार्ग त्यांची पत्नी श्रीम. रामूबेन देवशी गडा या केवळ कायदेशीर वारस आहेत. बाकी कोणीडी नाडी.

त्यामुळे आम्ही याद्वारे सदर फ्लॅटच्या संबंघात कोणतेर्ह

दावे वा आक्षेप असल्यास कोणाडी व्यक्तीकडून दावे वा आक्षेप मागवीत आहोत व त्यांनी याद्वारे आमचे वकील यांचे कार्यालय येथे प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांच्या

पत्ता : कार्यालय क्र. १९, आकांक्षा टॉवर, नालासोप (पू), तालुका वसई, जिल्हा पालघर.

जाहीर सूचना

सुना बाहारे माझे अशील श्री. फेरानीडो मायकल अश्वित है फर्लेट क. ००२, तळ मजला, कृपा नगर, ७- बिल्डींग, गाव आचोळे, नालासोपारा (पू), तालुका वसई, जिल्डा पालपर ४०२ २०२ बेबील चामिन बारक सर्वे क्र. २०६ (१६६) धारक वरील बांधकामित व मोजुमापित क्षेत्रफळ

१९५ ची. फूट बिल्ट अप (बाल्कनी समाविह क्षेत्रफळ) व विक्रीचे करार नोंदणीकरण क्र. बसई -२-११४१/१९९५, दि. ०९.१०.१९९५ चे करार, विक्री दिनांक १४.०९.१९९५ चे मालक आहेत व करार व सदर फ्लॅट श्रीम. कमाढ़िया

च्याकडून खरेदी केला होता. ज्याअर्थी सदर फ्लॅटचे लक माझे बढील विवंगत एस. जॉन झेवीअर कलीस्टस

मालक माझ बढाल ावयनत एत. जान झबाअर कलास्टर हे दि. ०५.५०% २०४ रोजी मध्यत झाले व स्पोक्य मागे एक आणखी कायदेशीर चारस ऑक्झीला पेटरांगली फेरनांडो हे असून सर्व इक्क, अधिकार व हितसंबंध प्रतिज्ञागव तथा एजोसी बी. ऐतरांडो माचकल अधिवन यांच्या गांचे आहेत व आणखी एक कायुदेशीर वारस दियंगत चंडा कॅलीस्टस हे

ाद, २७,०४,०२९९ राजा भवत क्रांता. भी भारतीय अभिक्रत्यांकन कामाया अनुसार कायवेशीर वारस आहे. त्यामुळे भी सहर फ्लॅंटचा १००% मालक आहे. सहर सोसायदेथि पाच (५) त्योंक्सरे चामि अभिकार आहे व दर्शनी मूल्य ६, ५०/– प्रत्येकी, शेक्षर प्रमाणपत्र इह. ४५ व विभिन्न इह. २११ हो २२५ चा अधिकारी आहे.

वकाल काबालन जन भूगा श्री. फेरनांडो मायकल अश्विन् श्री. अवनीश कुमार तिवारी काऊटरसाईन (वकील उच्च न्यायालय)

ति. १६,०२,२०२२ दुकान क्र. २१, जय विजय ग्रीन लिंक रोड, नालासोपारा (पू), तालूका वसई, जिल्हा पालघर.

मी याद्वारे सदर फ्लॉट संबंधात कोणाही व्यक्तीस त्यानुळ ना पाहारे सद्य पराट सच्चार काणाठा व्यक्तास कोणतेही दावे व आक्षेप असल्यास तसेच काही दावे असल्यास त्यांनी याद्वारे सदर प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ विवसांच्या आत माझे वकील यांच्या कार्यालयामध्ये वरील निर्देशित पत्यावर वकील कार्यालय येथे सुचित करणे आवश्यक आहे.

दि. २७.०४.२०२१ रोजी मयत झाले.

ही. एस. तिवारी

वकील उच्च न्यायालय

आत सदर लेखी स्वरूपात सादर करणे आव

दि. १६.०२.२०२२

दि. १६.०२.२०२२ पत्ता : कार्यालय क

लोकप्रिय

समावेश

सरकारने

पहिल्यांदा जेव्हा चिनी

ॲप्सवर बंदी घातली आहे.

आतापर्यंत भारतात २५४

ब्लॉक

# HARISH

हरिष टेक्सटाईल इंजिनीअर्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : २ रा मजला, रे९, पारसी पंचायत रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०६९. सीआयएन : L29119MH2010PLC201521 दूर. +११ २२ २८३६७१५१/४०३७३००० वेबसाइट : www.harishtextile.com ई-मेल : investor@harishtextile.com

दि. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नउ महिने अखोरकरिता अलेखापरिक्षीत

	ष्कानरा ।प	।साथ । नण्क	पाचा अरुप	161		( "	.endicity
				स्थार	ft		
		तिमाडी अखोर	तिमाही अखेर	तिमाही अखेर	नऊमहिने अखोर	नऊमहिने अखोर	वर्ष अखोर
अनु. क्र	विवरण	दि. ३१ डिसेंबर, २०२१	दि. ३० सप्टेंबर, २०२१	दि. ३१ डिसॅबर, २०२०	दि. ३१ डिसेंबर, २०२१	दि. ३१ डिसेंबर, २०२०	दि. ३१ मार्च, २०२१
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
₹.	कार्यचलनातून एकूण महसूल	<b>३२२०.५२</b>	२४९२.२६	२६०९.४८	७७८२.२१	५१२५.९६	८५६७.७०
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी)	६३.२६	(६४.०२)	२७६.२५	2.28	<i>१७८.७९</i>	१७७.०१
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निञ्चळ नफा/तोटा, (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	<b>६३.२</b> ६	(६४.०२)	२७६.२५	٥.८२	२०८.७९	१७७.०१
٧,	कर पश्चात कालावधीकरिता निञ्बळ नफा/तोटा, (अतिरिक्त व/बा अतिविशेष बाबीपश्चात)	\$\$.\$8	(५१.०३)	२२५.७७	₹.१०	१६२.०७	१७५.४५
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपक्षात कालावधीकरिता समाविष्ट नफा/(तोटा) व करपक्षात अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पक्षात)	39.98	(५१.०३)	२२५.७७	7.90	१६२.०७	१७५.४५
Ę	समभाग भांडवल	03.666	933.60	333.50	\$\$\$.60	03.555	933.60
છ.	राखीव (महसूल आरक्षण वगळता) गत वर्षांच्या लेखापरिक्षीत ताळेबंदामध्ये निर्देशित महसूल राखीव वगळता						५७५.०४
٤	प्रति शेअर उत्पन्न (रू. १०/-प्रत्येकी) (वार्षिक नाडी)						
l	१. मूळ : १	8.08	(१.५३)	€.00	0.08	8.25	५.२६
_	२. सीमिकृत	2.03	(१.५३)	€.90	0,08	8.68	५.२६

ा---- १. वरील हे सेबी (सूची अनिवार्थता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजैससह संपलेल्या दि. १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी दाखल केलेल्या व दि. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नउ महिने अखेरकरिता अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय अहवालांच्या विस्तृत प्रारूपांचे साराश आहे. दि. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नउ महिने अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंच वेबसाइट www.bseindia.com वर व कंपनीची वेबसाइट

अर्थोत www.harishtextile.com वर उपलब्ध आहे. . कंपनी (भारतीय लेखा अहवाल) सुपारित नियम, २०१६ व कंपनी (भारतीय लेखा अहवाल) नियम, २०१५ च्या नियम ३ सहवाचन कंपनी कायवा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतमत विहित भारतीय लेखा अहवाल सह बदील वित्तीय अलेखापरीक्षित अहवाल तयार केला आहे. . वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल दि. १४.०२.२०२२ रोजी आयोजित संबंधित समेमध्ये त्यांच्या संबालक मंडळ व लेखा समितीद्वारे मंजूर केला

आह. आयएनडी एएस १०८ ऑपरेटिंग सेगमेंट्स च्या तरातूरी सहवाचन कंपनीने ४ अहवाल नावे अर्थात उत्पादन ए) टेक्सटाईल प्रोसेसिंग व फिनीशिंग मशीनरी (बी) नॉन बूवन फॅब्रिकर (सी) पॉलीस्टर स्टॅपल फायबर नॉन फेरस मेटल बरील ट्रेडिंग व रिसायकल वेस्ट साहित्यापासून करण्यात वेईल.

्वा) जाराज्य स्टार जानका पात्र कर्मा कर्मा नेटा चेराए हुना व रिकानक स्टार पात्र वाराचू करणाव बहुरा. इंपीएस आयुर्पडी एप्स ३३ सहवाचन केल्युलेटेड करणाव वेंद्र है. . पूर्व तिमाही /वर्ष आकडेवारी पुन:निर्घारित/ रि-ग्रुप करून आवश्यक असलेल्या सध्याच्या तिमाही स्पष्टीकरण/ डिस्क्लोजर यांच्यासह संबंधित असेल

हरिष टेक्सटाईल इंजिनीअर्स लिमिटेडकरित

सही/ संदीप गांध

द्वीआयएन : ००९४१६६५

ठिकाण : मुंबई दि. १४ फेब्रुवारी, २०२२

Piramal

पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनांस लिमिटेड (पूर्वी दिवाण हाउसिंग फायनांस कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणून जात असलेले)

नीदणीकृत कार्यालयः २ रा आणि ३ रा मजला, रुस्तमजी आर-केड, रुस्तमजी एकर्स, दिहेसर पश्चिम, महाराष्ट्र ४०००६८ नोदणीकृत कार्यालयः युनिट क. ६०१ ६ वा मजला, पिरामल अमिटी बिल्डीग, पिरामल अगस्त्य कॉपीरेट पार्क, कमानी जंक्शन, फायर स्टेशन समोर, एलबीएस मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०००७० जोडंपत्र IV ताबा सूचना (स्थावर मालमतेसाठी)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार है पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनांस लिमिटेड (पूर्वी दिवाण हाउसिंग फायनांस कॉपिरेशन लिमिटेड म्हणून ज्ञात असलेले) चे सिक्युरीटायझेशन अँड रिकस्ट्कशन ऑफ फायनॅन्शियल ॲसेटस अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियमावली २००२ च्या नियम ३ सह वाचूल्या जाणान्या कायदा 

अनु. क्र.	कर्जदार(रां)/ हमीदार(रां)चे नाव	तारण मतेचे वर्णन(स्थावर मालमता)	मागणी सूचना दिनांक आणिएनपीए दिनांकासह रक्कम	ताब्याचा दिनांक
?	(कर्ज कोड क्र.००००९०२)/ कर्जत शाखा), शहेनाझ अझीझ शरीफ (कर्जदार), दानिश अझीझ शरीफ (सह-कर्जदार)	मालमतेचा सर्व खंड आणि भूखंड- सदिनिका क्र.५०९, पाचवा मजला, ए विंग,क्लोवर सेंटर, एसजीएस मोल्डिंग रोड कॅम्प, पुणे, पुणे, महाराष्ट्र ४११००१	रु ५०,८९,३२०/- रुपये पन्नास लक्ष एकोणनव्वद हजार, तिनशेवीस २०.०२.२०२०	१२.०२.२०२
?	(कर्ज कोड क्र. ०००४१७१४)/ दहिसर शाखा) रिता सिंग पटेल (कर्जदार) रोहणी प्रसाद पटेल (सह-कर्जदार)	मालमतेचा सर्व खंड आणि भूखंड- सदनिका २०१, दुसरा मजला, फ्लाचो चोम्बेसे, कोर्ट नाका, कोर्ट नाका समोर, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र- ४००६०१	रु.४७,१२,१४३/- रुपये सतेचाळीस लक्ष, बारा हजार, एकशे त्रेचाळीस २९.०४.२०२१	09.07.707
3	(कर्ज कोड क्र.००००३७५४)/ ठाणे शाखा), हिरामण तुकाराम वयाल (कर्जदार), विलास तुकाराम वयाल (सह-कर्जदार)	मालमतेचा सर्व खंड आणि भृखंड-सदिनिका क. ४०७,४था फ्लोवर,बिल्डिंग नं.४७, ए विंग, सेक्टर-२, अविशकार, करमें रेसिडेन्सी, धासाई, सहापूर किन्द्रवली रोड, धासाई, शहापूर किन्ह्रवली रोड, शहापूर, ठाणे, हाराष्ट-४२१६०१	रु.४,७०,७६०/- रुपये, चार लक्ष, पन्नास हजार, पाचशे साठ १६.०६.२०२१	१०,०२,२०२
Ŗ	(कर्ज कोड क्र. ०००००४६)/ (कल्याण शाखा), प्रभाकर जीवन सिंग,(कर्जदार), विजयलक्ष्मी प्रभाकर सिंग (सह-कर्जदार)	मालमतेचा सर्व खंड आणि भूखंड-सदनिका क्र. ॰१, पहिला मजला, ए विंग, सहयोग, देशमुख होम्स, साहिल रोड, साहिल रोड, डॉबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र - ४२१३०६.	रु.२,४१,०११/- रुपये दोन लक्ष, एकेचाळीस हजार, अकरा रुपये आणि शून्य पैसे मात्र १६.०६.२०२१	११.०२.२०२
બ	(कर्ज कोड क्र.००००३०४) /(बोईसर शाखा), प्रभाकर गणपत रूपटक्के(कर्जदार), सुलोचना प्रभाकर रूपटक्के (सह-कर्जदार)	मालमतेचा सर्व खंड आणि भुखंड- बंगलो नं २६, श्रीनिवास पार्कस चाळ, लिमिटेड टाईप, डीएस नं. ७६/२ प्लॉट नं २६, मान गाव, तालुका पालघर, जिल्हा ठाणे. पालघर, ठाणे, महाराष्ट्र - ४०१७०३	रु.१५,२३,५९९/- रुपये पंघरा लक्ष, तेवीस हजार, पाचशे नव्याण्णव आणि शून्य पैसे मात्र करीता २९.०६.२०२१	११.०२.२०२
ξ,	(कर्ज कोड क्र. ०००००५०३)/ कर्जत शाखा), दिलीप गोरख माने(कर्जदार), बिपीन दिलीप माने (सह-कर्जदार)	मालमतेचा सर्व खंड आणि भूखंड-सदनिका क.४०१, चौथा मजला, किष्णाकुज हाइट्स, शिवशक्ती कोम्प्लेक्ष जवळ, चिखलोली अंबरनाथ पश्चिम ठाणे, ठाणे, महाराष्ट्र -४००६०५	रु.१७,९३,६०४/- रुपये संतरा लक्ष, ज्यानव हजार, सहाशे चार आणि शून्य पैसे मात्र करीता २९.०६.२०२१	११.०२.२०
b	(कर्ज कोड क्र.व्हाय ००००१०५)/ मुंबई मेट्रो शाखा), रामचंद्र महादेव मोरे (कर्जदार), हरेश महादेव मोरे (सह-कर्जदार)	मालमतेचा सर्व खंड आणि भूखंड-सदनिका क.०३, तळ मजला, बिल्डिंग नं. ५१,समृद्धी एवरग्रीन फेज नं. २, बदलापूर कर्जत रॉड, बदलापूर पूर्व, ळणे, महाराष्ट्र: ४२१५०४	रु.१७,९१,३२२/- रुपये सतरा लक्ष,एकावन्न हजार, तीनशे बावीस आणि शून्य पैसे मात्र करीता १८.०८.२०२१	१२.०२.२०२
۷	(कर्ज कोड क्र. ००००४७८६)/ (कल्याण शाखा), शैलेश रजनीकांत भालेराव (कर्जदार) साझिया परवेझ खान (सह-कर्जदार)	मालमतेचा सर्व खंड आणि भूखंड- सदिनिका क. ०३, तळ मजला, बिल्डिंग नं. ए/३८,समृद्धी कोम्प्लेक्ष, गरपोली गाव, भिवपुरी रेल्वे स्टेशन समोर, भिवपुरी, ठाणे, महाराष्ट्र- ४२१५०४.	रु.६,०४,७७७/- रुपये सहा लक्ष, चार हजार, सातशे सत्याहतर आणि शृज्य पैसे मात्र करीता १८.०८.२०२१	१२.०२.२०२
9	(कर्ज कोड क्र. ०००२७९०८)/ (मुंबई मेट्रो शाखा), अंथोनी अप्पुकृतान (कर्जदार), रेखा अंथोनी अप्पुकृतान (सह-कर्जदार)	मालमतेचा सर्व खंड आणि भूखंड- सदनिका क्र. ४०२, चौथा मजला, ए विंग, श्री दत्तात्रय चाळ, प्लेसत पार्क, डॉन बोस्को स्कूलपुढे, मिरारोड पूर्व, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र -४०११०४	रु.९,०२,१५४/- रुपये नऊ लक्ष, दोन हजार, एकशे चौपन्न आणि शून्य पैसे मात्र करीता २५.०८.२०२१	<b>१३.०२.२०</b> २
१०	(कर्ज कोड क्र. ००००३३७४१)/(मुंबई मेट्रो शाखा), अकबर अली अक्रमअली (कर्जदार) कमृन्निसा अकबरअली सय्यद (सह-कर्जदार)	मालमतेचा सर्व खंड आणि भूखंड- सदनिका क्र. ए/६, पहिला मजला, बिलकुइसे अपार्टमेट, मायरोज चाळ, महाकाली गुफा रोड, सत्यसाईबाला मंदिरजवळ, अंधेरी पूर्व, मुंबई, मंबई हायवे, महाराष्ट्र- ५०००९३	रु.३१,५६,५६१/- रुपये एकतीस लक्ष, छप्पन हजार, पाचशे एकसष्ट आणि शून्य पैसे मात्र करीता २३.०८,२०२१	१२.०२.२०२
११	(कर्ज कोड क्र. ०००४२२१५)/ (खारघर शाखा), सुखदेव सिंग (कर्जदार) वंदना सिंग(सह-कर्जदार)	मालमतेचा सर्व खंड आणि भुखंड- सदनिका क्र. ३०२, तिसरा मजला, बी विंग, फंतसी निकेतन उमा नगर, साईबाबा मंदिर, धामोटे, कर्जत, ठाणे, महाराष्ट- ४१०२०१	रु.३१,८२,११२/- रुपये एकतीस लक्ष,ब्याशी हजार, एकशे बारा आणि शून्य पैसे मात्र करीता २२.०९.२०२१	१२.०२.२०२
१२	(कर्ज कोड क्र. ०००००७१)/ (अंधेरी शाखा), गिरधारीलाल सुरेमान चौधरी (कर्जदार) राकेश गिरधारीलाल चौधरी (सह-कर्जदार)	मालमतेचा सर्व खंड आणि भूखंड- सदिनिका क. ००२, तळ मजला, बिल्डिंग नं. ३, लिहेमदर्शन चाळ, लिहेम पार्क, मिराभायांदर रोड, मिरारोड पूर्व, ठाणे, महाराष्ट्र - ४०११०७	रु.९,१७,९९८/- रुपये नऊ लक्ष, सतरा हजार, नऊशे अठ्यानव आणि थून्य पैसे मात्र करीता २४.०९.२०२१	<b>१३.०२.२०</b> २
१३	(कर्ज कोड क्र.०००००६७)/ (उल्हासनगर शाखा), प्रकाश विनायक खराडे (कर्जदार)	मालमतेचा सर्व खंड आणि भुखंड- सदनिका क. १०३,पहिला मजला, बिल्डिंग नं.१, ए विंग, श्रीक्रीष्णा रेसिडेन्सी, वालिवली, बदलापूर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र - ४२१५०३	रु.३५,६९,१९५/- रुपये पस्तीस लक्ष, एकोणसतर हजार, एकशे पच्यानव आणि शून्य पैसे मात्र करीता. १८.१०.२०२१	१२,०२,२०
१४	(कर्ज कोड क.००००४१८९)/ (वाशी शाखा), राजेश सखाराम काळे (कर्जदार)	मालमतेचा सर्व खंड आणि भूखंड- सदनिका क्र. ३०%, तिसरा मजला, सूर्य मल्हार, ए विंग, एच. पी. पेट्रोल पंपाजवळ, देहिवली कर्जत, रायगड, दहिवली कर्जत, रायगड, ळाणे, महाराष्ट्र - ४१०२०१	रु.२७,०६,२३४/- रुपये सतावीस लक्ष, शून्य सहा हजार, दोनशे चौतीस आणि शून्य पैसे मात्र करीता १८.१०,२०२१	१२.०२.२०३
१५	(कर्ज कोड क्र.००००३९२९)/ (फोर्ट शाखा), राजेश कुमार सुरेंद्र कुमार मिश्रा (कर्जदार)	मालमतेचा सर्व खंड आणि भूखंड- सदनिका क. ८०३, आठवा मजला, बी. विंग, श्री स्वामी समर्थ भवन, डॉ. आर. पी. रोड, सतीदेवी मंदिर समीर, मुलुंड पश्चिम, मुंबई सबरबन, महाराष्ट्र	रु.१,३४,१६,७००/- रुपये एक करोड़, चौतीस लक्ष, सोळा हजार, सातशे आणि शून्य पैसे मात्र करीता १८.१०.२०२१	१२.०२.२०२

दिनांक: फेब्रुवारी १६, २०२२ ठिकाण: मुंबई

सही/- (प्राधिकृत अधिकारी) पिरामल कॅपिटल अँड हाऊससिंग फायनान्स लिमिटेड पूर्वी दिर्वाण हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड

डीएसजे कीप लर्निंग लिमिटेड (पूर्वीचे डीएचे कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआयएन : L80100MH1989PLC054329

नोंदणीकृत कार्यालय : ४१९-ए, अरूण चेंबर्स, ४ था मजला, ताडदेव, मुंबई ४०० ०३४. दूर. क्र. ०२२ ४३४७६०१७ ईमेल : compliance.dsj@gmail.com वेबसाइट : keeplearning.live दि. ३१.१२.२०२१ रोजी संपलेली तिमाही व नउ महिने अखेर करिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्वांचा सारांश

			रु. लाखार	त (ईपीएस वगळता)
अ.	विवरण	दि. ३१.१२.२०२१	दि. ३१.१२.२०२१	दि. ३१.१२.२०२०
क्र.		रोजी संपलेल्या	रोजी संपलेल्या नउ	रोजी संपलेल्या
		तिमाही करिता	महिने अखेरकरिता	तिमाहीकरिता
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	\$38.8	३२०.१८	(३.७५)
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व)	३६.१७	७५.९८	(88.5)
m.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	₹5.86	७५.९८	(₹,४४)
	करपश्चात कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	३७.२९	98.30	(88.6)
	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	३७.२९	98.30	(₹.४४)
ξ.	प्रदानित इक्विटी शेअर भांडवल (दर्शनी मूल्य रु. १/- प्रत्येकी)	७३२.९७	७३२.९७	७३२.९७
૭.	राखीव (गत लेखा वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंद अनुसार मूल्यांकन राखीव वगळता)	ı	_	1
ሪ.	उत्पन्न प्रतिशेअर (रु. १/- प्रत्येकी) (चालू व खंडित कार्यचलनाकरिता)			
	मूलभूत	0.04	0.20	(0.00)
	सौम्यीकृत :	0.04	0.80	(0.00)

वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्य तिमाही/ वार्षिक वित्तीय अहवाल यांच्या निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. सदर विस्तृत वित्तीय अहवाल व सदर सारांश दि. सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी आयोजित त्यांच्या सभेमधील संचालक मंडळाच्या लेखा समिती द्वारे मंजूर करण्यात आला आहे व पाहण्यात आला आहे. तिमाही वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप कंपनीची वेबसाइट अर्थात keeplearning.live वर स्टॉक एक्सचेंज वेबसाइट अर्थात बीएसई लि. www.bscindia.com व नॅशनल स्टॉक सचेंज ऑफ इंडिया लि. www.nseindia.com वर उपलब्ध आहे डीएसजे कीप लर्निंग लिमिटेड

विकाण : मुंबई दिनांक : १४ फेब्रुवारी, २०२२

प्रणव पाडो संपूर्ण वेळ संचालक व सीईओ

मीनल इंडस्ट्रीज लिमिटेड सीआयएन क्र: एलं३२२०१ऐँमएच१९८८पीएलसी२१६९०

नोंदणी कार्यालयः प्लॉट क्र,१६(पी), १७-२८ आणि २९(पी) सीपज, एमआयडीएसी, अंधेरी (पु), मुंबई -४०००९६ ३१.१२.२०२१ रोजी संपत्नेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी एकमेव अ-लेखापरीक्षित वितिय निष्कर्षाचा आराखडा. 🛛 🖘 लाखायाख्ये

ж.	तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२१	संपलेली तिमाही ३०.०९.२०२१	संपलेली तिमाही ३१.१२.२०२०	संपलेले नऊ महीने ३१.१२.२०२१	संपलेले नऊ महीने ३१.१२.२०२०	संपलेले वर्ष ३१-०३-२०२१
竮.	*****	अलेखापरीक्षित	अ-लेखापरीक्षित	अ-लेखापरीक्षित	अ-लेखापरीक्षित	अ-लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
۶	कार्यामधून एकूण उत्पन्न	<b>८٤.९</b> २	17.36	83.69	668-64	83.68	₹४३.०६
2	कालावधीसाठी निव्वळ नफा! (तोटा) (कर, अपवादात्मक आणि! किंवा अतिविशिष्ट बाबी पूर्व)	33.28	8.84	36.89	8<-08	36.89	(१७२३.६७)
3	कर पूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/ अतिविशिष्ट बाबी पश्चात)	33.28	8.84	36.19	8<.08	36.89	(83.85)
Я	कर पश्चात काल्वाधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा अति विशिष्ट बाबी पश्चात)	\$2.88	8.92	36.18	86.98	36.88	(१७२३.८२)
Сg	कालावधीसाठी एकूण व्यापक उत्पन्न [कालावधी साठी कर (कर पश्चात) एकवित नफा/ (तोटा) आणि अन्य व्यापक उत्पन्न (कर पश्चात)]	32.88	४.९२	39.18	४६.७९	36.88	(१७२३.८२)
٤	समभाग भांडवल	3/3/.09	3/3/.08	3/3/.09	3/3/.08	3/3/.08	3/3/.08
b	राखीव (गत वर्षाचं कालावधीच्या लेखा परीक्षित ताळेबंदाच्या अनुसार) पुनर्म्क्यांकित राखीव वगळता						76.79
۷	प्रती समभाग उत्पन्न (रु. १०/- प्रत्येकी) (अखंडित आणि खंडित कार्यामधून)						
	(V) मूळ	0.086	0.007	0.089	0.029	0.088	0.080
	(बी) सौम्यीकृत	0.086	0.002	0.088	0.029	0.088	0.000

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिइंगेशन अंण्ड डिसक्लोझर रिक्वायरमेंट) नियमावली, २०१५ च्या ३३ च्या अनुषंगाने स्टोक एक्स्चेंना मध्ये सादर करावयाच्या नैमासिक / वर्षासाठी अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रिकृत वितीय निष्कर्षाचा तपशीलवार आराखडा आहे. संपलेले नैमासिक साठीच्या वितीय निष्कर्षाचा पूर्ण आराखडा स्टॉक एक्स्चेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे मीनल इंडस्ट्रीज लिमिटेड करिता

ठिकाण : मुंबई दिनांक : १४ फेब्रुवारी २०२२

सही/-श्रीकांत जेसिंह पारेख व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ००११२६४२



पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनांस लिमिटेड (पूर्वी दिवाण हाउसिंग फायनांस कॉपॅरिशन लिमिटेड म्हणून जात असलेले) नोंदणीकृत कार्यालय: २ रा आणि ३ रा मजला, रुस्तमजी आर-केड, रुस्तमजी एकर्स,

नादणाकृत जानात्वा र र प्रतिकृतिकार्य के स्वित्व क्षेत्र के स्वित्व स्वित्व स्वित्व स्वित्व स्वित्व स्वित्व स्व नोदणीकृत कार्यालयः युनिट क्र. ६०१ ६ वा मजला, पिरामल अमिटी बिल्डींग, पिरामल अगुस्त्य कॉप्रिट पार्क, कमानी जंक्शन, फायर स्टेशन समोर, एतबीएस मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०००७०.

### जोडपत्र IV ताबा सूचना (स्थावर मालमतेसाठी)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार हे पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनांस लिमिटेड (पूर्वी दिवाण हाऊसिंग फायनांस कॉपिरशन लिमिटेड म्हणून जात असलेले) चे सिक्य्रीटायझेशन अँड रिकंस्ट्रकशन ऑफ फायनॉन्शियल ॲसेटस अँड एनफोसंमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अंक्ट, २००२ अंतर्गत पाधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोसंमेंट) नियमावली २००२ च्या नियम ३ सह वाचल्या जाणाऱ्या कायदा १३ (१२) अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकाराचाँ वापर करून कंपनीच्या प्राधिकृत अधिकारी ह्यांनी कंउदार (रॉ) हमीदार (रॉ) ह्यांना येथे खाली नमूद करण्यात आलेल्या रक्तमंचा अरणा सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकाणासून ६० दिवसांच्या आत करण्यासाठी खाली नमूद करण्यात आलेल्या दिनांकाणा मार्गणी सूचना जारी करण्यात आलेल्या दिनांकाणा मार्गणी सूचना जारी करण्यात अति होती. कर्जदार हे रक्तमंचा अरणा करू न शकल्यामूळे कर्जदार (रॉ) हमीदार (रॉ) ना आणि सामान्य जनतेला ह्यादवार सूचना देण्यात येत आहे की सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोसंमेंट) नियमावली २००२ च्या नियम ८ सह वाचल्या जाणाऱ्या कायदा १३ ह्या पोटकलम (४) अंतर्गत देण्यात असेलेल्या वेळच्या संदर्भीत कायद्याच्या कलम १३ च्या पोटकलम (८) मध्ये देण्यात आलेल्या तर्रादीकडे कर्जदारों लाक्ष केचान करण्यात सालेल्या तर्रादीकडे कर्जदाराचे लक्ष वेथून घण्यात येत आहे. विशेषतः कर्जदार आणि सामान्य जनतेला ह्यादवारे सावध करण्यात येत आहे की खालेल्या त्रात्वील मालमतेशी कोणताही व्यवहार कर नये आणि जर असा व्यवहार झाला असल्यास पीसीएचएफएल (पूर्वी डीएचएफएल पूर्वी वारा कार्यता असलेले) ह्यांच्याचा असलेले ह्यांचित करण्यास वार्थील कार्याव करण्यात सावध करण्यात येत आहे.

अनु. क्र.	कर्जदार(रां)/ हमीदार(रां)चे नाव	तारण मतेचे वर्णन(स्थावर मालमता)	मागणी सूचना दिनांक आणिएनपीए दिनांकासह रक्कम	ताब्याचा दिनांक
8	(कर्ज कोड क.०००१५६७३)/ मुंबई मेट्रो शाखा), अनीता प्रकाश चांदणी (कर्जदार), प्रकाश शेवरं चांदणी (सह-कर्जदार)	मालमतेचा सर्व खंड आणि भूखंड- अपार्टमेंट क. २९२,९ ला मजला, ईमारत क्र. बी-७, तानाजी मालसुरे सीटी, शिरसेकुरले गाव, कर्जत, रायगड-४९०२०१	रु २०३०७३/- रुपये दोन लक्ष तीन हजार त्रयाहतर आणि शून्य पैसे मात्र करिता २७.०६.२०१९	१४.०२.२०२२
۶	(कर्ज कोड क. ०००२८४१०)/मुंबई मेट्रो शाखा) सिद्धार्थ भौमिक (कर्जदार) तुंबा भौमिक (सह- कर्जदार)	मालमतेचा सर्व खंड आणि भूखंड- एफ क १, तळमजला, ए विंग, एअर इंडिया ईमा, पाचपाखाडी श्री सीएचएसएल, प्लॉट क २४, सावरकर नगर, एलटी नगर, बस स्टॉप, ठाणे पश्चिम, ठाणे, महाराष्ट:- ४००६०६	रु. ९१३९७७/- रुपये नऊ लक्ष तेरा हजार नऊशे सतावन्न आणि शून्य पैसे मात्र करिता २६.०९.२०२०	०९.०२.२०२२
3	(कर्ज कोड क्र.०००२२६७८)/ मुंबई मेट्रो शाखा, अशोक मुसाफीर यादव (कजंदार), मुसाफीर रामदेव यादव (सह-कजंदार)	मालमतेचा सर्व खंड आणि भूखंड-सद्गिका क. २०९, २ रा मजला, आर.एस. रिजन्सी सीएचएसएल प्लॉट क. ४, सेक्टर क. २ए, तेरणा पॉलीटेक्निक कॉलेज जवळ कोपरखेरणे, नवी मुंबई ठाणे महाराष्ट्र-४००७०९	रु. ६९७३७११/- रुपये एकोणसतर लक्ष ज्यांहतर हजार पाचशे अकरा आणि शूल्य पैसे मात्र करिता १४.०६.२०२१	१४.०२.२०२२
8	(कर्ज कोड क्र. ००००६५७९)/ विरार शाखा), स्वप्नील अशोक खोपकर (कर्जदार) सीमा डी दुबे (सह-कर्जदार)	मालमतेचा सर्व खंड आणि भूखंड-सदनिका क्र. ९०९, ९ वा मजला, बी विंग, करण संनकोस्ट, भावधान बीके. रायान इंटरनेंशनल सकुल, मुळशी, पुणे,-४१२१०८	रु. ४७८३९१२/- रुपये चार लक्ष अठयाहतर लक्ष तीन हजार नऊशे बारा रुपये आणि शून्य पैसे मात्र १९.०५.२०१८	१२.०२.२०२२
59	(कर्ज कोड क्र.०००१८२२) / फोर्ट शाखा), रमेश आगुजी भुजबळ (कर्जदार), संजय आगुजी भुजबळ (सह-कर्जदार)	मालमतेचा सर्व खंड आणि भूखंड- शॉप क १०, तळमजला, शुभ होम टॉवर, प्लॉट क्र.७८, सेक्टर २० जलवायू विहार खारघर, नवीं मुंबई रायगड, महाराष्ट्रं - ४१०२१०	रु. १८७४८९२०/- रुपये एक कोटी पंच्याऐशी तक्ष अठेचाळीस हजार नऊशे वीस आणि शून्य पैसे मात्र करीता १८.०८.२०२१	१४.०२.२०२२
٤	(कर्ज कोड क्र. ०००१७९८०)/ मुंबई मेट्रो शाखा), राजू सुभाष सहा (कर्जदार)	मालमतेचा सर्व खंड आणि भूखंड-सदनिका क. १३०१, १३ वा मजला, केशव रेसिडन्सी, प्लॉट क.१४, सेक्टर ३५ ।, खारघर, नवी मुंबई ठाणे महाराष्ट्र -४००७०९	रु. १९३१६/- रुपये त्रेपन्न लक्ष सोळा हजार, तीनशे पंधरा आणि शून्य पैसे मात्र करीता १८.१०.२०२१	१४.०२.२०२२
6	(कर्ज कोड क्र.००००२२८३)/ ठाणे शाखा), किरण दत्तात्रय अवटे (सह-कर्जदार)	मालमतेचा सर्व खंड आणि भूखंड-साई शारदा सीएचएस,प्लॉट क्र-४७, सदनिका क्र-१२०, सेक्टर क्र-४, घनसीली, नवी मुंबई. पाम बीच ठाणे, महाराष्ट्र ४००७०१	रु.१४३३४३६/- रुपये चौदा लक्ष तेतीस हजार चारशे छतीस आणि शून्य पैसे मात्र करीता १८.१०.२०२१	१४.०२.२०२२

दिनांक: १६-०२-२०२२

सही/- (प्राधिकृत अधिकारी) पिरामल कॅपिटल अँड हाऊससिंग फायनान्स लिमिटेड पूर्वी दिवीण हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड



